

February 4, 2022

BSE Limited
Corporate Relationship Department
P.J. Tower, Dalal Street,
Mumbai – 400001.

Dear Sir/Madam,

Scrip Code: 514183

Sub: Advertisement in Newspapers regarding financial results

We hereby submit copies of newspaper publication of financial results that were approved by the Board of Directors of the Company in their meeting held on February 3, 2022. The advertisements appeared in both English and regional language (Marathi) newspaper on February 4, 2022.

This is for your information and records.

Thanking you,
For Black Rose Industries Limited

Harshita Shetty
Assistant Company Secretary and Compliance Officer

# How the social sector gets short shrift

Government allocations on health and education do not meet its targets and consistently fall short in terms of actual spending

New Delhi, 3 February

he government has set ambitious targets for education and health spending but the allocations by the finance minister for 2022-23 in the Budget do not come close to the targets. The new education policy released two years ago had envisaged an allocation of six per cent of gross domestic product (GDP) to education (combining both the Centre and states' spending). A Business Standard analysis shows that the Centre's education expenditure as a percentage of GDP has declined

Even though the government has allocated as much as ₹1 trillion for education expenditure for 2022-23, as a per cent of GDP, spending in FY23 will only amount to 0.4 per cent. In 2021-22, Revised Estimates indicate the government had spent 0.38 per cent of GDP on education. However, in 2014-15, the Centre's education expen-

**Analysis of Budget** data shows that the expenditure of the Department of **Health and Family Welfare was** increasing even before the pandemic. In 2014-15, the Centre spent 0.25 per cent of GDP; it had risen to 0.31 per cent before the pandemic

diture was 0.55 per cent. It declined to 0.43 per cent in 2018-19. Before the pandemic, Centre's education spending was 0.45 per cent of GDP (see chart 1).

The saving grace, if it can be called that, has been the states' education expenditure.

which has not declined but has risen, though marginally, since 2014-15. In 2014-15, education spending of all states was 2.6 per cent of GDP; in 2021-22, it is expected to be 2.77 per cent.

The combined education spending will be 3.15 per cent of GDP in 2021-22, similar to 2014-15 figures, but still half of the government's target of six per cent (see chart 2).


On the other hand, health spending has been better but still nowhere close to the 2.5 per cent target (Centre and state combined) set by the government for 2025.


Analysis of Budget data shows that the expenditure of the Department of Health and Family Welfare was increasing even before the pandemic. In 2014-15, the Centre spent 0.25 per cent of GDP: it had risen to 0.31 per cent before the pandemic. In 2020-21, it increased to 0.39 per cent and is expected to be 0.38 per cent in 2021-22. It will increase to 0.4 per cent in 2022-23. The total spending this fiscal is expected to be 1.3 per cent, compared to 0.9 per cent in 2014-15 (see chart 3).

Further analysis shows that although the Centre's share of health expenditure in total expenditure has been increasing, the share of education has declined. The share of education in total spending was 4.1 per cent in 2014-15 and is expected to be 2.6 per cent in 2022-23. The share of health spending is expected to be 2.2 per cent next fiscal (see chart 4).





#### 1. CENTRE'S EDUCATION SPENDING AS A PROPORTION OF **GDP HAS BEEN DECLINING**





#### 4. EDUCATION SHARE IN TOTAL EXPENDITURE IS FALLING





year. Business Standard analysis last eight years (see chart 5).

The calculations above are depend- shows that barring 2017-18, actual ent on the fact that the Centre actually spending on education was less than spends the budgeted amount next the budgeted spending in seven of the

### B U D G E T 2 2 2 2 2 3

# Emphasis on asset creation over direct income enhancements



Beyond the detailed analysis of Budget numbers, it is probably more important to look at the intent and priorities of the government. In a world where pandemic swings, commodity price gyrations and inflation-led tightening are large unknowns, the Budget should also be analysed from two primary perspectives of

credibility and intent. There is a broad agreement that the Budget numbers are credible as revenue assumptions are not too optimistic; indeed, there are suggestions that the government has been a bit conservative in its estimates.

The more important intent question can be answered by looking at areas where the government intends to accelerate spending and/or incentivising expenditure via fiscal or tax concessions. Overall, from financial markets' perspective, the heart of the Budget seems to be oriented towards invest-

ment-driven economic growth. The government has enhanced its cap-



ital expenditure significantly with specific focus on infrastructure in areas of railways, roads, and logistics. The outlays for affordable housing schemes have been hiked sharply, again pushing the asset creation agenda. This is clearly a positive as the quality of expenditure is possibly more important given the fact that India is in the midst of some really important state elections.

While the government has continued to support the MSME sector by extending debt relief programmes, it has also pushed the date for tax concessions for new manufacturing units by a year. At the same time, lower subsidy outlays suggest that the pandemic-led relief expenditure is on the wane.

Thus, the government is clearly signalling an emphasis on asset creation over direct income enhancements to push its growth agenda. It continues to push its expenditure in infrastructure, which would hopefully create further growth impulse and spur the private sector to enhance its risk taking in response.

The other two areas of emphasis are digital and green economies. The nod to issue sovereign green bonds and general measures towards a digital economy are a continuation of previously stated priorities. The primary disappointment in the Budget was fiscal deficit numbers, which were expected to be lower than budgeted and consequently, borrowings are higher than street expectations. This was a Budget liked by the equity markets due to the growth push even as bonds sold off due to the size of government borrowings.

So, is there any catch in this generally positive picture? We think that key risks are from the external environment, which could spill into the domestic dynamics given the large government borrowing programme. Even before going into the Budget, India's trade deficit had risen rapidly, and accretion of forex reserves, a constant feature of the pandemic economy, had stalled. With the push to government expenditure and a growth fillip, this trade deficit could grow larger, without even accounting for rising oil prices. In general, growth tends to attract capital and rising trade deficits are tolerated. However, if the global capital markets become skittish due to global tightening on account of rising inflation scare, the balance of payments (BoP) could become an issue at times, leading to unwelcome domestic liquidity gyrations and interest rate spikes.

The writer is Managing Director & Country Head, India at Nomura

B	LACK ROSE INDUSTR	RIES LI	MITED		(	BLACK	ROSE	
	gd. Off.: 145/A, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 4 nail: investor@blackrosechemicals.com • Website: ww							
	TRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUD					ENDED 2181 DE	CEMBER 2021	
LA	THACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUL	THED FINANCIA	IL NEGULIO FUN	THE QUARTER	& NINE MONTHS		akhs except EP	
Standalone Consolidated								
SI.		Ougster Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Ougstor Ended	ed Nine Months Ended Quarter Ended		
lo.	Particulars	31.12.2021	31.12.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2021	31.12.2020	
		(REVIEWED)	(REVIEWED)	(REVIEWED)	(REVIEWED)	(REVIEWED)	(REVIEWED)	
10	Total income from operations	9.241.14	25,499,14	7.441.68	12.821.25	35,338,10	11.995.59	
2	Net Profit/(Loss) for the period before Tax,	1,252.22	3,423.06	1,303.13	1,284.95	3,520.54	1,339.0	
	Exceptional and/or Extraordinary items							
3	Net Profit/(Loss) for the period before Tax	1,252.22	3,423.06	1,303.13	1,284.95	3,520.54	1,339.0	
	(after Exceptional and/or Extraordinary items)							
1	Net Profit/(Loss) for the period after Tax	923.67	2,548.67	969.82	946.58	2,616.91	994.93	
	(after Exceptional and/or Extraordinary items)							
5	Total Comprehensive Income for the period	904.53	2,536.41	963.78	927.44	2,604.64	988.88	
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]							
5	Equity Share Capital	510.00	510.00	510.00	510.00	510.00	510.00	
9	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year							
3	Earning Per Share (of ₹ 1/- each)							
۱'	(for continuing and discontinued operations)							
	Basic:	1.81	5.00	1.90	1.86	5.13	1.95	
	Diluted:	1.81	5.00	1.90	1.86	5.13	1.95	
ot	e: The above is an extract of the detailed Standalone at	nd Consolidated	financial regulte	for the quarter a	nd nine months e	nded 31st Dece	mber 2021 file	
	BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Ob							
	asolidated financial results are available on the Stock Ex							
	and the state of the state of the state of	go			d on behalf of th			
Place: Mumbai								
	te: February 3, 2022				tive Director (DI	N: 00351425)		

# W.S. INDUSTRIES (INDIA)

CIN: L29142TN1961PLC004568 Read, Office: 108, Mount Poonamallee Rd. Porur. Chennai - 600 116

#### **NOTICE**

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company has been scheduled to be held on Monday, the 14th February 2022, to consider and take on record, inter-alia, Unaudited Financial Statements of the Company for the quarter and nine months ended 31 st December 2021.

Chennai 04.02.2022

#### **Business Standard MUMBAI EDITION**

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC ndustrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and M/s, Dainik Bhaskar, Plot no. 10.11, Sector B, (M.P.)-462023. & Published at

H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 400013 Editor: Shailesh Dobha

RNI NO: 66308/1996 Readers should write their feedback at feedback@bsmail.in Fax: +91-11-23720201

For Subscription and Circulation enquiries please contact: Ms. Mansi Singh Head-Customer Relations siness Standard Private Limited H/4 & I/3, Building H,Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai - 400013

E-mail: subs bs@bsmail.in

or sms. REACHBS TO 57575

#### (Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725 DISCLAIMER News reports and feature articles in

Susiness Standard seek to present an unbiased pic ture of developments in the markets, the corpora world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge Business Standard does not take any responsibili the newspaper. Readers are expected to form their s Standard does not associate itself with o

ccepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, ublication, reproduction, transmission or redissem nation of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written con sent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any sucl

prohibited and unauthorised act by any person/lega entity shall invite civil and criminal liabilities. No Air Surcharge

JAY SPEAKS

Insight

story

Insight Out

To book your copy, call **022 4027 5432** SMS **reachbs** to **57575** or email us at **order@bsmail**.i

### A Nahar POLY FILMS LIMITED

Regd. Office: 376, Industrial Area 'A', Ludhiana-141003 CIN: L17115PB1988PLC008820 Ph. 0161-2600701-705, Fax: 0161-2222942 Email: secnel@owmnahar.com, Website: www.owmnahar.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

	(< III LAKIIS)									
Sr.	Particulars	Quarter Ended			Nine Mon	Year Ended				
No.		31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021			
		Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited			
1	Total Income from Operations	10625.05	10760.01	8198.75	31968.74	21689.09	30861.28			
2	Net Profit for the period (before Tax)	2810.98	2451.08	1998.73	7345.42	4913.96	6852.85			
3	Net Profit for the period (after Tax)	2148.31	1886.12	1523.12	5552.52	3682.32	5143.63			
4	Total Comprehensive Income for the	6577.58	13928.12	4185.36	30084.77	7183.46	10740.00			
	period (Comprising Profit) for the period									
	(after tax) and other Comprehensive									
	Income) (after tax)									
5	Paid up Equity Share Capital (Face Value	1229.40	1229.40	1229.40	1229.40	1229.40	1229.40			
	of ₹ 5/- each)									
6	Reserves (excluding revaluation reserves)	-	-	-	-	-	26874.98			
	as shown in the Audited Balance Sheet of									
	previous year)									
7	Earnings Per Share									
	(Face Value of ₹ 5/- each)									
	Basic/Diluted (₹)	8.74	7.67	6.19	22.58	14.98	20.92			
NOT	NOTES:									

The Company is operating in single segment i.e. BOPP Films, hence Segment Reporting under Ind As 108- (Operating Segment) is

- The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended 31st December, 2021 Financial Results filed with the stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and consolidated Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2021 are available on the Stock Exchange websites i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and also available on Company's
- The Company's expansion plan of setting up new BOPP project with capacity of 30000 Tonnes per annum has been implemented in full. The trial production has started on 3rd February, 2022.
- The Standalone and consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board at their meeting held on 3rd February, 2022. These results have been reviewed by the Statutory Auditors of

Consolidated Financial results are as under **Quarter Ended** Nine Months Ended Year Ended **Particulars** 31.12.2021 30.09.2021 31.12.2020 31.12.2021 31.12.2020 31.03.2021 Un-audited Un-audited Un-audited | Un-audited | Un-audited | Audited Total Income from Operations 10525.87 10660.84 8198.75 31770.39 21656.03 30828.22 Net Profit for the period (before Tax) 3120.75 2885. 2303.65 8342.82 7970.65 Net Profit for the period (after Tax) 2458.08 2320.7 1828.04 6549.92 4634.15 6261.43 8469.77 14935.74 5702.54 34015.30 9899.79 13710.77 Total Comprehensive Income Earnings Per Share (Face Value of ₹ 5/- each) Basic/Diluted (₹) 10.00 26.64 18.85 25.47

For NAHAR POLY FILMS LTD.


Place: Ludhiana Dated: 3rd February, 2022 JAWAHAR LAL OSWAL (CHAIRMAN) DIN: 00463866

(₹ in Lakhs)

## P Nana<sup>r</sup> Capital and Financial Services Ltd.

Regd. Office: 375, Industrial Area 'A', Ludhiana-141003 CIN: L45202PB2006PLC029968 Ph. 0161-2600701-705, Fax: 0161-2222942 Email: secncfs@owmnahar.com, Website: www.owmnahar.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021



The above is an extract of the detailed format of Financial Results alongwith Segment Reporting for the guarter and nine months ended 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results alongwith Segment Reporting for the guarter and nine months ended 31st December, 2021 are available on the Stock Exchange websites i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and also available on Company's website i.e. www.owmnahar.com

The standalone and consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on 3rd February, 2022. These results have been reviewed by Statutory Auditors of the Company

**Quarter Ended** 

1555.20

. Consolidated financial results are as under:

Total Income from operations (net)

rofit before tax

Net profit after tax

Earnings Per Share

Basic/Diluted (₹)

Nine Months Ended Year Ended 31.12.2021 30.09.2021 31.12.2020 31.12.2021 31.12.2020 31.03.2021 Un-audited | Un-audited | Un-audited | Un-audited | Un-audited Audited 4029.89 3719.30 4638 64 4096.15 8369.99 2397.89 9868.93

(CHAIRMAN)

(DIN: 00463866)

9427.34 8504.94 2792.67 24014.16 7087.26 5594.03 2380.86 18513.10 6097.14 14389.48 7340.32 15261.50 Total Comprehensive Income 14144.96 41532.27 (Face Value of ₹ 5/- each) 42.32 33.40 14.22 110.55 14.32 36.4 For NAHAR CAPITAL AND FINANCIAL SERVICES LTD.

1325 45

**JAWAHAR LAL OSWAL** 

Place: Ludhiana Dated: 3rd February, 2022

1413.97



### नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटनासह वसतीगृहे सुरू करावीत : पालकमंत्री

नाशिक, दि.३ (प्रतिनिधी) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांसह सर्व प्रकारची वसहतीगृहे खुली करावीत. तसेच जिल्ह्यातील कमी होणारी क्टिव्ह रूग्णांची टक्केवारी व रूग्णालयात दाखल रूग्णांची संख्याही आश्वासक आहे. शासनाकडून कायमच मोफत स्वरूपात लस मिळेल असे समजू नये, नागरीकांनी शासनामार्फत मोफत उपलब्ध असलेल्या लसीकरणाचा वेळीच लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे अञ्च, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत भुजबळ

बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, रञ्ग संख्या १८ हजार ५०० वरून १५ हजार ५०० वर आलेली असून ३ हजाराने रञ्गासंख्येत घट झाली आहे. तसेच पॉझिटिव्हीटी दर ४१ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर आला आहे. सध्या म्युकरम ायकोसिसचा एकही रञ्ण नाही. त्याचप्रमाणे शाळा सुरू झालेल्या असून शाळांमध्ये अद्याप मुले बाधित झालेले नाहीत. हे चित्र अत्यंत आश्वासक आहे. यासोबतच मालेगावसह येवला, नांदगाव, निफाड, सिन्नरसह इतर तालुक्यात लसीकरण वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वायंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्हॅक्सिन ऑन व्हिल ही मोहिम राबविण्यात येत आहे. मालेगाव मध्ये लसीकरण कमी असल्याने त्याठिकाणी येणाऱ्या काळात लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, असेही यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले.खुल्या पर्यटन रथळावरील निर्बंध उठविण्यात येत असून मात्र याठिकाणी कोरोना नियमांचे बंधने कायम

राहतील.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माई अशील श्रीमती जिनल प्रकाश जगीयासी ऊर्फ डॉली राजु जराल त्रामता जिनल त्रकारा जनावासा उक्क डाला स्त् नागदेव यांनी श्री. अजय राजु नागदेव यांच्या विरोधा विशेष दिवाणी दावा क्र. २५/२०२२ दाखल केलेला आ आणि माझे अशिलांनी नमुद केले आहे की, कायदेशी आणा माझ आशालाना नमुद कल आह की, कायदेशी वारसदार म्हणून त्यांच्याकडे स्थावर मालमना अर्थात (१) दुकान क्र.६, डी१, माधव सृष्टी, विपुरारी मृद्धीकाअर्जुन कोहौसोलि., गोदरेज हिल, कल्याण पश्चिम-४२१३०१, जिल्हा ठाणे. (१) फ्लॅंट क्र.५०४, इमारत ३ए, श्री स्वामी प्रसाद कोहौसोलि., शेलार पार्क, खडकपाडा, कल्याप पश्चिम-४२१३०१, जिल्हा ठाणे, (३) फ्लॅट क्र.५०८ रामायण अपार्टमेंट, दुनीचंद् कॉलेजजवळ, उल्हासनगर-४२१००१. जिल्हा ठाँणे तसेच अन्य इतर जंगम मालमत्त ज्या स्वर्गीय श्री. राजु बोडाराम नागदेव व स्वर्गीय श्रीमर्त रिनु राजु नागदेव यांनी मागे सोडलेल्या होत्या, यामधील यांचे ५०% अधिकार आहेत. मारो अशिलांनी कायदााच्य त्याच ५०% आधकार आहत. माझ आशलाना कायद्याच्य न्यायालया समक्ष याबाबत दावा केला आहे आणि प्रकरण प्रलंबित आहे. जर कोणी व्यक्ती सदर मालमत्तेबाबत कोणतार्ह हरारनामा करीत असल्यास तो त्यांनी स्वत:च्या जोखिम र

> मोनिष आर. भाटीय वकील उच्च न्यायालय पत्ताः तकान क.२. तळमजला. मंगल छाया. कल कॅम्प रोड, उल्हासनगर-४२१००४ मोबा.:<mark>७०२१५४४९०</mark>

#### **PUBLIC NOTICE**

Notice to the public hereby given that share certificate number 195, for 45 shares of Rs.50/- each, numbered from 8131 to 8775, both inclusive, (said shares) issued by **Basant Park CHS Ltd** R. C. Marg, Chembur, Mumbai 400071 i respect of flat at No. A 3/ building No. 9 of the society belongs to Mrs. Kamla Upadhyaya has been misplace, lost and cannot be traceable. A Police Complain under reference no.191 date 01.02.2022 also lodged at Chembu Police Station by her.

The Society has received an application from the member Mrs. Kamla Upadhyaya for issue of duplicate shar certificate. The public bereby informed that if anyone finds the same shall submithe same to the society office at the above address or to the above address o the member of if any one has any claim rights or any nature should submit the same with proof in writing. If the same i not received within a period of 15 days from the publication of this notice, the society shall be free to issue the Duplicate Share Certificate.

Date: 04.02.2022

The Secretary Basant Park CHS Ltd

### जाहीर सूचना

सर्व सामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील **श्री. मंगेश शंकर आवटे** हे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या मालमत्तेच्य एकमेव मालक आहेत.

माझे अशिलांनी घोषित केले आहे की, त्यांचे पित स्वर्गीय श्री. शंकर बाबु आवटे हे खालील अनुसुचीत मालमत्तेचे माझे अशील श्री. मंगेश शंकर आवटे यांच्यासह संयुक्त मालक होते. असे की, सदर श्री. शंकर बाबु आवये यांचे २५.०१.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी (१) श्रीमती सुजाता शंकर आवटे, त्यांची विवाहीत मुलगी (२) श्रीमती अनघा अनिल लाड व त्यांचा मुलगा (३) श्री. मंगेश शंकर आवटे अर्थात माझे अशील हे कायदेशीर वारसदार आहेत. दिनांक X जानेवारी, २०२१ रोजीचे नोंदणीकृत मुक्तत करारनामानुसार (दस्तावेज अनुक्रमांक बीआरएल ६-६४-२०२१ अंतर्गत संयुक्त उपनिबंधंक बोरिवली ६, उपनगर जिल्हा येथे नोंदणीकृत) सदर (१) श्रीमती संजाता शंकर आवटे व (२) श्रीमती . अनघा अनिल लाड यांनी माझे अशील श्री. मंगेश शंकर आवटे खालील अनुसुचीत मालमत्तेतील त्यांचे

संयुक्त अविभाजीत शेअर मुक्त केले आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर अनुसुचीत मालमत्ता किंव भागावर वारसाहक्क, विक्री, अदलाबदल, मुक्तता भाडेपट्टा, मालकीहक्क, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ताकडे सव पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथ . अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील

#### मालमत्तेची अनुसुची

व्यवहार सुरू करतील

फ्लॅट क्र.३०१, क्षेत्रफळ ४८० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, ३रा मजला, श्रीकृष्ण ॲव्हेन्यु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, सावरपाडा बोरिवली (पू), मुंबई-४०००६६, जमीन सीटीएस क्र.२१६२-ए, गाव दहिसर, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जिमनीचे सर्व भाग व

आज दिनांकीत २ फेब्रुवारी, २०२२ सही/

> आर. जे. चोथानी - वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

## 🏟 **၉၈၆** Housing

Ghar Ki Baat ल्वः श्वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के.जी. मार्ग, नवी दिक्की−११०००१. दूर.:०११−२३४४५२०: :www.pnbhousing.com, सीआचएन: एल६५९२२डीएल१९८८पीएलसीओ३३८५६

#### सूचना - स्थायी मालमत्तेची विक्री

आम्ही सर्वसामान्य जनतेकडून खाली नमुद केलेल्या शाखा कार्यालयाकरिता आमचे स्थायी मालमत्तेच्य

विक्रीकरिता बोली मागवित आहोत. - पनवेल, मुंबई

- लब्बीपेट, विजयवाडा हब इच्छुक पक्षकारांना विनंती आहे की, त्यांनी निविदेच्या पुढील तपशिलाकरिता आमच्या www.pnbhousing.com वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज/बोली प्रपत्र आमच्या वेबसाईटवरून विनाशुल्क डाऊनलोड करता येईल पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडे कोणतेही कारण न दर्शविता कोणतीही बोली नाकारणे स्विकारण्याचा अधिकार राखून आहे.



### अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन:एल००३०५एमएच१९७३पीएलसी१७४२०९ नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. **दूर.:**९१-२२-३९८२९९९९, **फॅक्स:** ९१-२२-२४९५२९५५ ई-मेल:investors@alkem.com वेबसाईट:www.alkemlabs.com

### सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता अंतरिम लाभांश देण्याकरिता भागधारकांची पात्रता निश्चितीच्या उद्देशासाठी नोंद दिनांक म्हणून कंपनी शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२ ही तारीख कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नसार निश्चित केली आहे

ज्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे असतील त्यांना अंतरीम लाभांश देण्यात येईलः अ) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेन्ट्ल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड यांच्याद्वारे सादर केलेले लाभार्थी मालकांच्या यादीनुसार विद्युत/डिमॅट

स्वरुपात भागधारणासंदर्भात शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२रोजी कार्यालयीन वेळ

समाप्त होताना लाभार्थी मालक असलेले. ब) शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२रोजी किंवा त्यापुर्वी वास्तविक स्वरुपातील भाग हस्तांतरणास प्रभाव दिल्यानंतर कंपनीचे सदस्य नोंद पुस्तकात सदस्य म्हणून

नोंद दिनांकाची सूचना कंपनीच्या www.alkemlabs.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

डिमॅट स्वरुपातील भागधारणा असणारे संबंधित भागधारकांनी त्यांचे पत्ता बदल, बँव तपशील आणि ईसीएस तपशीलबाबत पत्र व्यवहार त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदारकडे करावा. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्यांसंदर्भातील उपरोक्त तपशील कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी यांना खालील पत्त्यावरः लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेत लिमिटेड, २४७, लाल बहादर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ येथे

विद्युत स्वरुपात कंपनीचे भागधारणा असणारे सदस्य, ज्यांनी त्यांचे ई–मेल नोंद केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी भविष्यात विद्युत स्वरुपात आमच्याकडे दस्तावेज पाठविण्यास सोईस्कर व्हावे याकरिता डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) मार्फत त्यांचे ई-मेल पत्ता नोंद करावेत. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले आहेत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या डिपीसह ते वैध करुन घ्यावेत. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांनी त्यांचे ई–मेल नोद केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी भविष्यात विद्युत स्वरुपात आमच्याकडे दस्तावेज पाठविण्यास सोईस्कर व्हावे याकरिता कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे त्यांचे ई-मेल पत्ता नोंद करावेत

> अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरित सही /

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: ३ फेब्रुवारी, २०२२

जाहीर नोटीस

याद्वारे कळविण्यात येते कि, कै.जरेंद्र देवचंद्र

बुगा राहणार हाऊस नं. १९४ कैशंकर न्यायाम

शाळा ढांडापाडा २१ वा रोड, खार (प) मुंबई

हे कार्यरत शासकीय कर्मचारी दिनांक

०५/०९/२०२१ रोजी मयत झाले. मृत्यू पश्चात त्यांना पुढे नमूद केल्याप्रमाणे कायदेशीर वारस

१)सीमा नरेंद्र बुगा - वय ४७ - पत्नी

२)विहंगा नरेंद्र बुगा - वय ३० - मुलगी

४)साहिल नरेंद्र बगा - वय २७ - मलगा

अविवाहित मलगा

यांच्याकडे केला आहे.

निर्णय घेण्यात येईल.

३)चितामणी नरेंद्र बुगा - वय २७ - मुलगा

१)कौंशिक नरेंद्र बुगा - वय १३ -मृत्यु

उक्त नमूद्र वारसांना उक्त नमूद्र मृत व्यक्ती पश्चात त्यांच्या निवृत्त वेतन/बँक ठेवी/प्रॉव्हिडंड

फ़ंड, वारस या नात्याने वारस दाखता हवा

असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी

त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असत्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादा

भाई नौरोजी रोड, अंधेरी (प) मुंबई ४०००५८

यांच्याकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झाल्यापासून ७ दिवसात संपर्क साधावा,

अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून

अर्जदार सीमा नरेंद्र बगा

हाऊस नं. १९४ कैशंकर व्यायाम शाळा

दांडापाडा २१ वा रोड.

खार (प) मुंबई ४०००५२

मनिष नारंग अध्यक्ष-विधी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

### कागजात खो गए है।

Miss. Hema Elamji Vasave का एम.एन.सी. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नंबर XXVIII - 54983 और डिप्लोमा, 10वीं की मार्कशीट 155320, 10वीं पासिंग सर्टिफिकेट-136497, 12वीं की मार्कशीट -107338 और १२वी पासिंग सर्टिफिकेट -137018 स्रत रेल्वे स्टेशन पर खो गई है।

#### **SANTOSH FINE - FAB LTD** Regd. Off.: 112/113, Mittal Estate Bldg... No. 6. Andheri (E). Mumbai - 400 059 **NOTICE**

NOTICE is hereby given that the Board Meeting of the Board of Directors of the company will be held on 12th February 2022 at 04.30 p.m. at Registered Office o the Company to consider the Unaudite Financial Accounts for the quarter ended a on 31st December, 2021

FOR SANTOSH FINE FAB LTD.

RADHA SHARMA Company Secretary 8 Place : Mumbai Compliance Office Date: 03-02-2022 M NO 46047

#### साश्वत टेक्नोक्रॅटस लिमिटेड

सीआयएन:एल२४२२०एमएच१९७५पीएलसी०१८६८२ **नोंदणीकृत कार्यालयः** कार्यालय क्र.१४, १ला मजला, प्लबंर हाऊस, ५५७, जे.एस.एस.रोड, चिरा बाझार, मुंबई-४००००२. दूर.:२२०१६०२१/२२०१६०३१, ई-मेल:sashwat.technocrats@gmail.com

#### सूचना

गद्वारे सूचना देण्यात येते की, ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे क्षेत्रापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२३** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. पुढील तपशिलाकरिता कृपय www.bseindia.com ला भेट द्या

साश्वत टेक्नोक्रॅटस् लिमिटेडकरित सही / - अक्षर जगदीश पटेल दिनांक: ०३.०२.२०२२ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण: मुंबई डीआयएन:०१८४७१५६

#### IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI

S.C. SUIT NO.2521 OF 2011
Eksar Laxminarayan (Bldg. No. 3)

Co-operative Housing Society Ltd., Eksar Laxminarayan Bldgg. No.3 CHS. Ltd., Eksar Road, Borivali (West), Mumbai-400 103. V/S

M/s. Laxmi Narayan Constructions, Partnership firmhaving its office a 14, Om Jadish, Devidas Lane, S.V. Road, Borivali (W), Mumbai-9: And G-2, B wing, Suchita Enclave CHS. Ltd., Maharastra Nagar, Borivali (W), Mumbai-9: 2] **Eksar Laxminarayan (Bldg. No. 1)** Co-operative Housing Society Ltd., Eksa .axminarayan Bldgg. No.1 CHS. Ltd., Eksar Road, Borivali (West), Mumbai-400 103.

Eksar Laxminarayan (Bldg. No. 2) Co-operative Housing Society Ltd.,Eksa axminarayan Bldgg. No.2 CHS. Ltd., Eksar Road, Borivali (West), Mumbai- 400 103

Tukaram Dattu Mhatre Deleted as per order dated 14/11/2014)

iA] Shri Kashinath Tukaram Mhatre, Thakur pakhadi, Eksar Road, Borivali (West),Mumbai- 400 103 and Dattatraya Bhavar Eksar Road, Opp. Eksar Talao, Near Dattatray Hotel, Borivali (West), Mumbai-400 103. 4B] Arun Vasant Mhatre,

siding at 1st floor, Matrukrupa CHS. Ltd., Eksar Road, Borivali (W), Mumbai- 400 103 4C] Vijaya Gajanan Patil,

ng at 1st floor, Matrukrupa CHS. Ltd.,Eksar Road, Borivali (W), Mumbai- 400 103 4D1 Bhupendra Vasant Mhatre. siding at Vasant Vihar, Koliwada,Eksar Village, Behind Eksar Medical, Eksar Roac

Borivali (West), Mumbai- 400 103. 4E] Jeetendra Vasant Mhatre, Residing at 1st floor, Matrukrupa CHS. Ltd.,Eksar Road, Borivali (W), Mumbai- 400 103

4F] Pandurang Tukaram Mhatre Residing at 1st floor, Matrukrupa CHS. Ltd.,Eksar Road, Borivali (W), Mumbai- 400 103

Residing at Ravi village, Bhayender (West), Thane-401 101

Residing at Ravi village, Bhayender (West), Thane-401 101 41] Ujwal Kiran Patil,

Residing at Ravi village, Bhayender (West), Thane-401 101 J] Nalini Pratap Gawand, Late Shri Tukaram D. Mhatre

Residing at Ravi village, Bhayender (West), Thane-401 101 4Kl Ramdas Manik Patil.

Residing at Dattapada, Eksar village, Eksar Road, Borivali (W), Mumbai-400 103

4L1 Godabai Manik Patil Residing at Dattapada, Eksar village, Eksar Road, Borivali (West), Mumbai-400 103 4Ml Nanda Manik Patil

Residing at Dattapada, Eksar village, Eksar Road, Borivali (West), Mumbai-400 103 4N1 Namdeo Manik Patil.

Residing at Dattapada, Eksar village, Eksar Road, Borivali (West), Mumbai-400 103 4Ol Yaday Manik Patil.

Dattapada, Eksar village, Eksar Road, Borivali (West), Mumbai-400 103 4P1 Leela Manik Patil.

Residing at Dattapada, Eksar village, Eksar Road, Borivali (West), Mumbai-400 103

TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before his Honour Judge Shri S.N Salve, presiding in Court Room No.3, on 16th Day of February, 2022 at 11.00 am. In th forenoon by the abovenamed plaintiff for fallowing reliefs:-(a)That this Hon'ble Court be pleased to issue a mandatory order and direction directing Defendant Nos. 1 and 4 to execute conveyance in favour of the Plaintiff Society of a total

area of 1028.60 square meters along with 18.79% undivided share, right, title and interes in the larger property i.e. for the land area admeasuring about 999.85 sq meters along with proportionate right in common area admeasuring about 28.73 sq. meters and proportionate right in common area admeasuring about 181.51 square meters total aggregating to 1210.09 square meters or such other area as deemed fit and proper by this Hon'ble Court on the plot of land bearing Survey No. 96, Hissa No. 1-A, bearing CTS No. 2262 situated at Village Eksar, Borivali (West) Mumbai 400 103 within the Registration Sub-District and District of Bombay City and Bombay Suburban as per the draft plar annexed and marked as Exhibit 'M' herewith along with the structure standing thereor vithin the stipulated period as further deemed fit and proper by this Hon'ble Court. (b)That in case of failure of the Defendant Nos. 1 and 4 to carry out their statutor

obligations and the order and directions of this Hon'ble Court within the stipulated period this Hon'ble Court be pleased to direct the Registrar or some other fit and proper person to be appointed by this Hon'ble Court to execute the Conveyance of an area of 1028.60 square meters along with 18.79% undivided share, right, title and interest in the larger property i.e. for the land area admeasuring about 999.85 sq meters along with proportionate right in common area admeasuring about 28.73 sq. meters and proportionate right in recreation ground admeasuring about 181.51 square meters total aggregating to 1210.09 square meters or such other area as deemed fit and proper by this Hon'ble Court on the plot of land bearing Survey No. 96, Hissa No. 1-A, bearing CTS No 2262 situated at Village Eksar, Borivali (West), Mumbai 400 103 within the Registration Sub-District and District of Bombay City and Bombay Suburban and lodge the same fo registration with the Sub-Registrar of Assurances, Borivali, Mumbai as per the draft plan nnexed and marked as Exhibit 'M' hereto along with the structure standing thereon. (c) That the costs of the suit be provided for.

(d) For such further and other reliefs as the nature and circumstance of the case may

And for this act of kindness, as in duty bound, the plaintiff society shall every pray. Dated, this 27th day of January, 2022

Registrar City Civil Court, Bomba

Abhijit Vijay Mahadik, Advocate for Plaintiff 309, Goyal Trade Center, Shantivan, Borivali (E), Mumbai-400-066

> 1] M/s. Laxmi Narayan Constructions 2] Eksar Laxminarayan (Bldgg. No. 1 3] Eksar Laxminarayan (Bldgg, No. 2 4] Tukaram Dattu Mhatre (Deleted as per order dated 14/11/2014 4A] Shri Kashinath Tukaram Mhatre, as the 4B] Arun Vasant Mhatre 4C] Vijaya Gajanan Patil 4D] Bhupendra Vasant Mhatre 4É] Jeetendra Vasant Mhatre 4F) Pandurang Tukaram Mhatre 4G] Vikas Krishna Patil 4H] Avinash Krishna Pati 4I] Ujwal Kiran Patil 4J] Nalini Pratap Gawand 4K] Ramdas Manik Patil 4L1 Godabai Manik Pati 4M] Nanda Manik Patil 4Nl Namdeo Manik Patil

40] Yadav Manik Patil

4P] Leela Manik Patil

#### ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेड BLACK ROSE <mark>नोंदणीकृत कार्यालय:</mark> १४५/ए, मित्तल टॉवर, नरिमन पॉईंट, मुंबई–४०००२१.

दर.:९१–२२–४३३३७२००, फॅक्स:+९१–२२–२२८७३०२२, ईि–मेल:investor@blackrosechemicals.com ३९ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल्

- 1							(	.,,	
			एकमेव			एकत्रित			
ı	अ.		संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही	
ı	क्र.	तपशील	३१.१२.२०२१	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०	<b>३</b> 9.9२.२०२9	३१.१२.२०२१	39.92.2020	
ı			(पुनरावलोकन)	(पुनरावलोकन)	(पुनरावलोकन)	(पुनरावलोकन)	(पुनरावलोकन)	(पुनरावलोकन)	
1	9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	९,२४१.१४	२५,४९९.१४	७,४४१.६८	92,८२9.२५	३५,३३८.90	99,884.48	
ı	2	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
ı		(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	9,242.22	३,४२३.०६	9,303.93	9,२८४.९५	३,५२०.५४	9,339.09	
ı	3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
ı		(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9,242.22	३,४२३.०६	9,303.93	9,२८४.९५	३,५२०.५४	9,339.09	
ı	8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
ı		(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	९२३.६७	२,५४८.६७	९६९.८२	९४६.५८	२,६१६.९१	998.93	
ı	4	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष							
ı		नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	९०४.५३	२,५३६.४१	९६३.७८	९२७.४४	२,६०४.६४	९८८.८९	
ı	Ę	समभाग भांडवल	490.00	490.00	490.00	५१०.००	५90.00	490.00	
ı	O	राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंद							
ı		पत्रकात दिल्यानुसार							
ı	6	उत्पन्न प्रतिभाग (रू.१/-प्रत्येकी)							
ı		(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)							
ı		मूळ	9.८9	५.00	9.80	٩.८६	4.93	9.84	
1		गौगिक्ट	0.70	(* 00	0.00	0.70	(4.02	0.00	

टेप: सेबी (लिस्टिंग ऑब्किगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिताचे एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपू ममुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटकर व कंपनीच्या www.blackrosechemicals.com वेबसाईटकर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता अनुप जटीया र्गियकारी संचाल

नमना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष ज्यनी कायटा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

जीकेके रियाल्टी प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन:यु४५३०९एमएच२०२१पीटीसी३७१४४६) ोंदणीकत कार्यालय: ए/२०१**. गोल्डन इगल को** न्यु गोल्डन नेस्ट रोड, कॅनरा बँकेजवळ, भाईंदर (पुर्व), ठाणे-४०११०५, महाराष्ट्र.

...अर्जदार कंपनी/याचिका र्विसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. २४ जानेतारी २०२२ रोजी दालेल्या विशेष मर्वमाध प्रभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय <mark>महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय राजधानी संघरा</mark>ज्य दिल्ली स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कर

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालया नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांर्न ऱ्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमद केलेल्य तिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने किंव . |तवणुकदार तक्रार नमुना भरून ए**मसीए-२१ पोर्ट**ल www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन ारखेपासन १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय संचालव गश्चिम क्षेत्र, सहकार मंत्रालय** यांचा पत्ता-ए**व्हरेस्ट** स्वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ येथे nठवावी तसेच एक प्रत<sup>े</sup> अर्जदार कंपनीला त्यांच्य बाली नमुद नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

१३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे

१/२०१, गोल्डन इगल कॉम न्यु गोल्डन नेस्ट रोड कॅनरा बँकेजवळ, भाईंदर (पूर्व), ठाणे-४०११०५ जीकेके रियाल्टी प्रायव्हेट लिमिटेडर

वतीने व करित सही/ अंकित जैन

देनांक: ०४.०२.२०२२ (संचालक ठिकाण: ठाणे डीआयएन:0९४४०६३७

गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेड सीआयएन:एल७४९९९एमएच१९८३पीएलसी०२९४०८

देवीदास मेन्शन, ३रा मजला, मीरवेदर रोड, कुलाबा, मुंबई-४०००३९. दुरध्वनी: १२२-२२८३७४८९/९०, ई-मेल:office@goldcrestgroup.com वेबसाईट:www.goldcrestgroup.com

#### सचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह ३१ डिसेंबर २०२९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.goldcrestgroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता

दिनांक : ०३ फेब्रुवारी, २०२२

मरिसा फेरेरा कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

#### जाहीर नोटीस

याद्वारे कळविण्यात येते की, **नीला विनायक गोखले** राहणार: **६०६, युनीक अपार्टमें**ट एस.वी. रोड, इर्ला, विलेपार्ले (प.), मुंबई- ४०००५६. हे शिक्षिका निवृत्ती वेतनधारक पार टिळक विद्यालय मराठी माध्यम, विलेपार्ले (पू.), मुंबई- ४०००५७ दिनांक 🛛 ६/१२/२०२१ रोर्ज

मृत्यूपश्चात त्यांना पुढे नमूद केल्याप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.

अ.क्र.	नाव (विवाहित महिला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करावीत)	वय	मृत व्यक्तीशी नाते
۶.	समीर विनायक गोखले	42	मुलगा
۶.	विनया विजय साठे (लग्नापूर्वी शामला विनायक गोखले)	६१	विवाहित मुलगी

उक्त नमूद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ती पश्चात त्यांच्या निवृत्त वेतन अनुकंपा तत्वासार्ठ 'शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्याचे वारस या नात्याने), वारस दाखला हवा असल्याने तसा अ<sup>ल</sup> नहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे

त्या अनुषंगाने कणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ यांचेकडे लेखी पुराव्ह्यासह नोटीस प्राप्त . बालेपासन ७ दिवसात संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजन निर्णय घेणेत येईल

अर्जदाराचे नाव व पत्त समीर विनायक गोखले

६०६, युनीक अपार्टमेंट, एस.वी. रोड, इर्ला, विलेपार्ले (प.), मुंबई- ४०००५६

### आरबीएल बँक लिमिटेड

दिनांक: ०४/०२/२०२२

ठिकाण : मुंबई

प्रशासकीय कार्यालयः १ली लेन, शाहुपुरी, कोल्हापूर-४१६००१. **नियंत्रण कार्यालय:** वन इंडिया बुल सेंटर, टॉवर २बी, सहावा मजला, ८४९, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई- ४०००१३.

**राष्ट्रीय कार्यचलन केंद्र:** टेक्नीप्लेक्स-१, ९वा मजला, वीर सावरकर फ्लायओव्हर, गोरेगाव (प.), मुंबई-४०००६२. सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये प्रतिभूती सूचना

आम्ही आरबीएल बँक लिमिटेड, रकाना क्र.२ मध्ये नमूद अर्जदार व सहअर्जदार यांचे प्रतिभूत धनको येथे तुम्हाला सूचित करत आहेत की, तुमचे खाते मुद्दल क्कम व त्यावरील व्याज भरणा न केल्याने **दि.३१.१२.२०२१** रोजी नॉन-परफॉर्मींग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहेत. खकम **रु.५२.४०.४९९.०२ (रुपये बावन्न लाख चाळीस हजार चारशे नव्याण्णव फक्त)** हे **दि.२४.०१.२०२२** रोजी तुमच्याकडून आरबीएल बँक लिमिटेडला पुढील व्याजासह एकत्रितपणे

भाम्ही तुम्हाला तुमचे संपूर्ण दायित्व भरण्याबाबत तुम्हाला वारंवार विनंती करुनही तुम्ही तुमच्या खात्यात थकबाकी रक्कम जमा केली नाही. म्हणून आम्ही सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकेन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे प्रकरण ३चे कलम १३(२) अन्वये **दि.२४.०१.२०२२** रोजी सूचना वितरीत करून सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत संपूर्ण रक्कम तसेच करारदराने त्यावरील व्याज, शुल्क, अधिभार तसेच तर देय रक्कम भरण्याबाबत तुम्हाला कळविण्यात आले होते.

१	7	<b>3</b>	٨
अ. क्र.	कर्जदाराचे नाव, कर्ज रक्कम, कर्ज खाते क्रमांक	तारण मालमत्तेचे वर्णन	एनपीए दिनांक व थकबाकी रक्कम
<b>१</b>	अम्बे क्लिअरिंग एबन्सी (अर्बदार) ४०१ चौथा मजला, ४६/४८, क्रिस्टल टॉवर, मास्ती लेन, बोरा बाजार स्ट्रीट ऑफ, फोर्ट मुंबई-४००००१ सीमा राककरण तिवारी (सह-अर्बदार) ए-२०३, शिखर कुंज बिल्डिंग, कैलाश पुरी रोड, अप्पर गोविंग नगर, मालाड	राजकरण जगदीशप्रसाद तिवारी आणि सीमा राजकरण तिवारी यांच्या मालकीची मालमत्ता - व्यवसायिक मालमत्ता, दूकान क्र.०२, तळमजल्यावर, १९१.६२ चौ.फृट चटई क्षेत्रफळ.	एनपीए दिनांक
3	पूर्व, मुंबई-४०००९७  राजकरण जगदीशप्रसाद तिवारी (सह-अर्जदार) ए-२०३, शिखर कुंज बिल्डिंग, कैलाश पुरी रोड, अप्पर गोविंग नगर, मालाड पूर्व, मुंबई-४०००९७ अम्बे क्लिओरेंग एजन्सी (अर्जदार)	१५७.५० ची.फुटांचे तळघर एकत्रित कारपेट क्षेत्रफळ, राज चेंबर्स म्हणून ज्ञात इमारतीमध्ये सीटीएस क्र.२९५ च्या भूखंडावर बांघण्यात आले, गाव - मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७. चतुसीमा:	२७/१२/२०२१ वि. २४.०१.२०२२ रोजी एकूण देय
4	दुकान क्र.०२, तळमजला, राज चेंबर्स, मालाड रेल्वे स्टेशन जवळ, बँक ऑफ बडोदा, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७ <b>सीमा राजकरण तिवारी (सह-अर्जदार)</b> दुकान क्र.०२, तळमजला, राज चेंबर्स, मालाड रेल्वे स्टेशन जवळ, बँक ऑफ बडोदा, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७	पूर्वेकडे: मंचूभाई रोड, दक्षिणेकडे: एम्बिल भवन, पश्चिमेकडे: रीजन्सी सेंटर, उत्तरेकडे: मोहम्मदिया मशीद	रक्कम रू. १,०२,३९,४१६.९२
Ę	राजकरण जगदीशप्रसाद तिवारी (सह-अर्जवार) दुकान क्र.०२, तळमजला, राज चेंबर्स, मालाड रेल्वे स्टेशन जवळ, बैंक ऑफ बडोदा, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७ कर्ज खाते क्र.: ६०९०००७२७९०८ आणि ८०९००२७६०५७४ कर्जाची रक्कम: इ. ५०,००,०००/- आणि इ. ८,४७,७९५/-		

आरबीएल बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी तुमचे दायित्व पूर्णपणे भरणा करण्यासाठी नियमांतर्गत तरतुदीप्रमाणे वरील मागणी सूचनेचे घटक येथे प्रसिध्द केले आहेत, अन्यथा आम्ही पुढील कोणत्याही संदर्भाशिवाय सदर कायद्यांतर्गत सर्व किंवा काही अधिकारांचे वापर करून आमच्या नावे तुमच्या द्वारे निष्पादीत खालील प्रतिभतीची अंमलबजावणी आम्ही करु

हमया नोंद असावी की, सदर प्रकाशन हे कायद्यांतर्गत सदर कर्जाचे कर्जदार व जामीनदार यांचे विरोधात आरबीएल बँकेकडे उपलब्ध इतर सर्व अधिकार व नियमांव्यतिरिक्त कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय प्रसिध्द करण्यात आले आहे. तुम्हाला पुढे विनंती आहे की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) नुसार आमच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय वरील प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतर करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

दिनांक: २४/०१/२०२२ ठिकाण: मंबर्ड

सही/- प्राधिकृत अधिकारी पंकज भगत – आग्रबीएल बँक लिमिटेड

१३(२) सूचनेनुसार एनपीए सूचना

### YES // BANK

अ. करारनाका कर्जाचा

### येस बँक लिमिटेड

नौंदणीकृत व काँपीरेट कार्यालवः थेस वँक लिमिटेड, येस वँक हाऊस, पश्चिम हुतगती महामार्ग, सांताकुञ्ज (पुर्व), मुंबई-४०००५५. सीआवर्षयः एल६५१९०एमएव२००३पीएलसी१४३२४९, **ई-मेल**:communications@yesbank.in, वेबसाईट: www.yesbank.in

सरफायसी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सूचनेचे प्रकाशन

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता ज्यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल रक्कम व व्याज भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि ज्यांचे खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यांना सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या ॲतिम ज्ञात पत्त्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली. म्हणून सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांना सुचित करण्यात येत आहे.

蛃.	<b>क्र</b> .	प्रकार	तारणकर्त्याचे नाव	थकबाकी	तारीख	तारीख				
१	005888900000022	एलएपी	मे. व्होग हॉस्पिटल, क्रांती अभिजीत गौतम व	₹.	२९.११.२०	२८.०१.२२				
	डीओडी श्री. अभिजीत राजेश्वर गौतम									
	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन : युनिट क्र. २, तळ मजला, प्लॉट क्र. २५२ / २५३, विक्रांत इंडस्ट्रियल इस्टेट, प्रेम को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.,									
देवनार, मुंबई-४०००८८.										
२	007784600002377	एमआय	एस. जी. ट्रेडर्स मालक - सुरेंद्र गिरी, श्री. सुरेंद्र गिरी, भागवत गिरी			१८.०१.२२				
	/ 10803631	बी	यांचा मुलगा व अंतिमा सुरेंद्र गिरी	१,०९,६३,३०५.६६						
ਧਰਿ	<b>प्रतिभव मालमचेचे तर्गान : मालमच्या १ :</b> फूलॅर क १०१ १ला मजला कैलाशमानम कोडीमोलि डमारत क ती-११ मानमरोतर कॉम्प्रलेक्स गात - फेपो शितंडी									

कर्जदार, सहकर्जदार,

फेणे, वरेला तलावा समोर, रिंग रोड, भिवंडी, ठाणे-४२१३०२. A F000100133406 २७.०१.२ एएफएच वसिम मुस्तफा कादिरना व १५.०७.२१ शगुपता मुस्तफा कादिरना प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र.४०६, ४था मजला, इमारतीचे नाव के२, एक्झार्बिया वराई, पोस्ट - वरेडी, तर्फे वर्र्ड, ता. कर्जत, जि.रायगड - ४१०२०१ AFH000100260575 एएफएच संगर हरेश रतनभाई व ०४.०५.२१ २७.०१.२३ श्रीमती संगर कृपाली हरेश २२,४५,४५३.३ प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र.१२०, १ला मजला, इमारत क्र.ए-४, अरिहंत अनमोल कॉम्पलेक्स, गाव-जुवेली, कर्जत रोड, बदलापूर-४२१५०३

उपपे-४२१३०२. **मालमत्ता २:** फ्लॅट क्र.६०१ व ६०२, ६वा मजला, इमारत क्र.बी-३, श्री गणेश कोहौसोलि, फेज-२, मानसरोवर हौसिंग कॉम्पलेक्स म्हणून ज्ञात, गाव

श्री. मेहबूब हनिफ अहमद AFH006800857414 एएफएच १६.९१.३८६.३९ प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र.२०२(०५), २रा मजला, दृष्टी अपार्टमेंट, देलव्यान ॲपेक्स, प्लॉट क्र.९५, अ.क्र.१५०/१५१, गाव-सवरोली, ता-शहापूर, जि-प्रणे, महाराष्ट्र - ४२१६०१ ६ AFH000100619430 एएफएच श्री. लक्ष्मण कुरमन्ना बेंदार व १५.१२.२१ २७.०१.२२

श्रीमती नरसम्मा लक्ष्मण बेंदार १६,१६,२७८.२५ **प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन :** फ्लॅट क्र.१०२, इमारत क्र.७, हिमालय गार्डन, सर्वे क्र.८/१, ८/२ए, १ व ९/१बी, गाव-पाषाणे, वांगणी पश्चिम -४१०१०१ श्री. सतीश विलास अवळे, श्रीमती मनिषा सतीश अवळे व AFH000100271643 २७.०१.२३ श्री. विनोद विलास अवले प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र.१००२, १०वा मजला, इमारत झेड (५), शेल्टेक्स स्मार्ट फोन सिटी-२, गाव-आकुर्ले, कर्जत - ४१०२०१ सैली संदिप सावंत व AFH00010014019 २७.०१.२२ एएफएच १७.०५.२१

१०,२४,२०७.६ संदिप तानाजी सावंत प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, के-१ इमारत, एक्झार्बिया वराई, मौजे वराई, तर्फे वराई, ता-कर्जत, जि-रायगड - ४१०९०९. मे. अरहम डिस्ट्रीब्युटर मालक - अरविंद एन. शाह, 0184600004112/ एमआयबी ₹. 7056639 अरविंद एन. शाह, व श्री. केयुर शाह प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र.३५, ४था मजला, बी विंग, गिता मंदिर कोहौसोलि, चंदावरकर रोड, बोरिवली (प), मुंबई - ४०००९२ र ॰ | 426LA40202190001/ <mark>एमआयबी | अटलांटा ग्लोबल, नवीन नकरानी, आशिष धनानी, जयश्री पटेल,</mark> २४.०१.२ 9148237

अटलांटा ग्लोबल प्रोजेक्टस एलएलपी, अल्पेश पटेल, रितेश पटेल प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र.२०१, ए विंग, सदगुरु अपार्टमेंट, गाव - चिकन नगर, तालुका - कल्याण, कल्याण डोंबिवली महनगरपालिकेच्या हद्दीत - ४२१२०१. 1084600002118/ एमआयबी प्रेक्षा फॅबिक्स २४.०२.२१ २४.०१.२२ ६१,४७,२७८.८३ बिना गोसरानी व रमेश गोसरानी प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र.५०३, क्षेत्रफळ सुमारे १३९५.६० चौ.फु. बिल्ट अप क्षेत्र, अर्थात १२९ चौ.मी. ए विंग, ५वा मजला, कदमगिरी अपार्टमेंट, ऋषभ

नेक्स, सर्वे क्र.१२५, हिस्सा क्र.१, मु. मौजे कामतघर, तलाठी सजा कामतघर, तालुका भिवंडी, ठाणे - ४२१३०२. मे. हरजास गॅस एजेन्सी, श्रीमती हरभजन कौर जसवंतर्सिंग हिरा, १८.११.२१ १७.०१.२२ श्रीमती सर्लींदर कौर हिरा व श्री. कुलदिपर्सिंग जे हिरा ४२,३४,७५४.० प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन : सी-६ व ७, ममता अपार्टमेंट, सेक्टर-३२, प्लॉट क्र.५१३, उल्हासनगर - ४२१००४ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

वरील कर्जदार आणि /किंवा त्यांचे कायदेशीर वारसदार किंवा जामिनदार /तारणकर्ता (लाग असेल ते) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सचनेच्या प्रकाशन तारखेपासन ६० दिवसांत

थकबाकी रक्तमेचा भागा करावा अवश्वासपात्र विकास वानायात्र (प्राप्ति) कार्या करावा अवश्वासी कार्या सामायात्र वानायात्र (प्राप्ति) कार्या सामायात्र वानायात्र (प्राप्ति) कार्या सामायात्र वानायात्र कार्या सामायात्र कार्या सामायात्र कार्या सामायात्र कार्या सामायात्र कार्या कराव अवश्वासी कार्याच्या कलम १३(८) अन्वये विक्री किंवा हस्तांतरणाकारिता निश्चित तारखेपुर्वी कोणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्व खर्च, शुल्क इत्यादीसह एकत्रित आमची देय रक्कम जमा केल्यास प्रतिभूत मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण आमच्याद्वारे केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा करिता आमच्याद्वारे पुढील कारवाई केली जाणार नाही.